



JAMSHRI REALTY LIMITED

(Formerly known as The Jamshri Ranjitsinghji Spg. & Wvg. Mills Co. Ltd.)

CIN: L17111PN1907PLC000258:

GST:27AAACT5098E1Z7

Regd. Office: Fatehchand Damani Nagar, Station Road, Solapur- 413001

Admin. Office: 5, Moti Mahal, 195, J.T. Road, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai 400020.

PHONE:91-22- 43152400

FAX:91 -22- 43152424

E-MAIL: jammill1907@gmail.com

Date: 07/09/2020

BSE Limited,

Corporate Relationship Department,
1st Floor, New Trading Ring,
Routunda Building, P.J. Towers,
Dalal Street, Fort, Mumbai – 400 001.

Sub: Compliance under Regulation 47 of SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015.

Security Code: 502901

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of newspaper advertisement published regarding 112th Annual General Meeting of the Company and its Book Closure.

The Register of Members and Shares Transfer Books in respect of Equity Shares of the Company will remain closed from 23/09/2020 to 29/09/2020 (both days inclusive).

You are requested to take the above information on your record.

Thanking you.

Yours faithfully,

For JAMSHRI REALTY LIMITED

Gauri Rane

Authorised Signatory

AMBA ENTERPRISES LIMITED				
Regd.Off: Unit No. 430, 4th Floor, Blue Rose Industrial Estate, Western Express Highway, Near Metro Mall, Borivali (East), Mumbai - 400 066. CIN : L99999MH1992PLC067004, Phone No. : 022-28701692 Email: ambaltd@gmail.com Website : www.ambaltd.com				
Extract of Statement of UnAudited Financial Results For Year Ended 30th June 2020 Amount in Rs.				
Sl. No.	Particulars	Quarter Ended June 2020	Quarter Ended June 2019	
1.	Total Income from Operations	69,118,155	306,714,783	
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	2,518,909	4,000,241	
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	2,518,909	4,000,241	
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	2,255,686	2,865,215	
5.	Total Comprehensive Income for the Period [Comprehensive Profit/ (Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	2,255,686	2,865,215	
6.	Equity Share Capital (Face Value - Rs.10/- Per Share)	63,302,400	63,302,400	
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	108,100,955	97,325,932	
8.	Earnings Per Shares			
	1. Basic:	0.18	0.23	
	2. Diluted:	0.18	0.23	

Note:
The above is an extract of the detailed format for Quarter ended 30, June, 2020 Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 i.e. Board meeting held on 04.09.2020. The full format of the Quarterly Financial Results are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and at Company's website at www.ambaltd.com

FOR AMBA ENTERPRISES LIMITED
Sd/-
KETAN MEHTA
Managing Director
DIN: 01238700

Date : 07.09.2020
Place : Mumbai

NIRLON LIMITED
(CIN 17120MH1998PLC101045)
Registered Office: Pahari Village, off the Western Express Highway, Goregaon (East), Mumbai 400 063.
Tel. No. : +91 (022) 4028 1919/2655 2257 / 58 / 59 Fax No. : +91 (022) 4028 1940
Email : info@nirlon.com, Website : www.nirlon.com

NOTICE
Notice is hereby given that the 61st Annual General Meeting of the Company is scheduled to be held on **Tuesday, September 29, 2020 at 12.00 noon (IST)** through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the following business as set out in the 61st AGM Notice dated August 31, 2020 :

- Ordinary Business:**
- To receive, consider and adopt the Audited Financial Statements of the Company for the Financial Year ended March 31, 2020, including the Statement of Profit and Loss for the Year ended on that date, Audited Balance Sheet as at March 31, 2020 and Reports of the Directors and Auditors thereon.
 - To declare a dividend of ₹ 0.75 paise per equity share of ₹ 10/- each (₹7.5%) for the Financial Year ended on March 31, 2020.
 - To appoint a Director in place of Mr. Kunnasagar Chinniah (DIN 01590108), aged 63 years, who retires by rotation at this Annual General Meeting, and being eligible offers himself for re-appointment.
- Special Business:**
- Ratification of Remuneration payable to the Cost Auditor.
 - Approval for the proposed Related Party Transaction.
 - The Ministry of Corporate Affairs (MCA), the Government of India, and Securities and Exchange Board of India "Additional relaxation in relation to compliance with certain provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015-Covid-19 pandemic" ("SEBI Circular") has permitted the holding of the Annual General Meeting through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM).
 - As per the SEBI circular, no physical copies of the Notice of the 61st AGM and Annual Report will be sent to Members. Members who have not registered their e-mail addresses are requested to follow the process mentioned below on or before **5.00 p. m. (IST) on Monday, September 21, 2020** for registering their e-mail addresses to receive the 61st Notice of AGM and 61st Annual Report electronically and to receive Login ID and Password for e-voting by registering at https://linkintime.co.in/emaileg/email_register.html.
 - The Company has already sent the 61st AGM Notice along with 61st Annual Report for the F. Y. 2019-2020 on Saturday, September 5, 2020 through electronic mode to Members whose e-mail addresses are registered with the Company / Depositories in accordance with circulars issued by the MCA & the SEBI.
 - Any person, who acquired shares of the Company and becomes a member of the company after dispatch of notice and holding shares as of cut off date, may obtain the login id password by sending a request at https://linkintime.co.in/emaileg/email_register.html. However, if a person already registered with LIPL for remote e-voting then he can use his existing login ID and Password, and cast vote.
 - The 61st AGM Notice and Annual Report are being sent by e-mail only to those eligible Members who have already registered their e-mail address with the Depositories (the DP / the Company's STA / the Company or who will register their e-mail address with Link Intime India Pvt. Ltd. (LIPL), on or before **5:00 p. m. (IST) on Monday, September 21, 2020**.
 - 61st Annual Report (including AGM Notice) of the Company for the F. Y. 2019-20 is available on the Company's website www.nirlon.com and also on the website of the BSE Ltd. www.bseindia.com. It is also available on the website of Link Intime India Pvt. Ltd. <https://instavote.linkintime.co.in/>.
 - Members of the Company can attend and participate in the 61st AGM through VC / OAVM facility only.
 - The necessary instructions are provided in the 61st AGM notice. Members attending through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013.
 - The documents referred to in the Notice and explanatory statement are available for electronically inspection without fees by Members up to the date of 61st AGM. Members desiring to inspect statutory register should send an e-mail at share@nirlon.com.
 - Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the SEBI LODR, 2015, and the Secretarial Standards of General Meetings (SS2) issued by the ICSI, the Company is providing facility to all its Members to exercise their right to vote on Resolutions proposed to be passed in the 61st AGM by electronic means (e-voting) by using the electronic voting system provided by Link Intime India Pvt. Ltd. (LIPL) either by: (a) remote e-voting prior to the 61st AGM or (b) remote e-voting during the 61st AGM.
 - Members of the Company holding shares either in Physical Form or Dematerialized Form as on the cut-off date i.e. **Tuesday, September 22, 2020**, may cast their vote by remote e-voting. The remote e-voting period commences on **Saturday, September 26, 2020 at 9:00 a. m. (IST)** and ends on **Monday, September 28, 2020 at 5:00 p. m. (IST)**. The remote e-voting module shall be disabled by LIPL for voting thereafter.
 - The members who have cast their vote by remote e-voting prior to 61st AGM may also attend / participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their vote again.
 - Members holding shares in physical form or who have not registered their e-mail address can cast their vote through e-voting as provided as part of the Notice of the 30th AGM.
 - Members who are entitled to participate in the AGM can attend the AGM or view the live webcast of AGM by logging on to the website of KF in at <https://emeetings.kfintech.com/> by using their remote e-voting credentials.
 - Members whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date, which is Tuesday, 22nd September 2020 only shall be entitled to avail the facility of remote e-voting & voting at AGM.
 - The remote e-voting period will commence on Friday, 25th September 2020 at 9.00 a. m. (IST) and will end on Monday 28th September, 2020 at 5.00 p. m. (IST). Members will not be able to cast their vote electronically as envisaged herein, beyond the date and time mentioned above.
 - Eligible Members who have acquired shares after the dispatch of Annual Report and holding shares as on the cut-off date i.e. Tuesday, 22nd September 2020, may obtain the User ID and Password by following the procedures mentioned in the notes to the AGM Notice (Pt. 17-K).
 - Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM through VC/OAVM, but shall not be entitled to cast their vote again. Members who have not cast their vote through remote e-voting and are present in the AGM through VC/OAVM, shall be eligible to vote through e-voting at the AGM.
 - The Company has appointed Mr. Anant Khamankar, Practising Company Secretaries, Proprietor of M/s. Anant B Khamankar & Co., Company Secretaries, Mumbai as Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner.
 - Members who have not registered their email ids so far, are requested to register their email ids in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by writing to the Company's RTA viz., KF in Technologies Private Limited, Selenium Tower, Plot 31 & 32, Financial District, Nanakramguda, Gachibowli, Serilingampally Mandal, Hyderabad 500 032.
 - In case of any query regarding e-voting, members may refer FAQs and e-voting manual available at www.evoting@kfvy.com or contact KFintech Private Limited at 18003454001 (toll free).

FOR AMBA ENTERPRISES LIMITED
Sd/-
KETAN MEHTA
Managing Director
DIN: 01238700

Date : 07.09.2020
Place : Mumbai

NOTICE
Notice is hereby given that the 61st Annual General Meeting of the Company is scheduled to be held on **Tuesday, September 29, 2020 at 12.00 noon (IST)** through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the following business as set out in the 61st AGM Notice dated August 31, 2020 :

Ordinary Business:

- To receive, consider and adopt the Audited Financial Statements of the Company for the Financial Year ended March 31, 2020, including the Statement of Profit and Loss for the Year ended on that date, Audited Balance Sheet as at March 31, 2020 and Reports of the Directors and Auditors thereon.
- To declare a dividend of ₹ 0.75 paise per equity share of ₹ 10/- each (₹7.5%) for the Financial Year ended on March 31, 2020.
- To appoint a Director in place of Mr. Kunnasagar Chinniah (DIN 01590108), aged 63 years, who retires by rotation at this Annual General Meeting, and being eligible offers himself for re-appointment.

Special Business:

- Ratification of Remuneration payable to the Cost Auditor.
- Approval for the proposed Related Party Transaction.
- The Ministry of Corporate Affairs (MCA), the Government of India, and Securities and Exchange Board of India "Additional relaxation in relation to compliance with certain provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015-Covid-19 pandemic" ("SEBI Circular") has permitted the holding of the Annual General Meeting through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM).
- As per the SEBI circular, no physical copies of the Notice of the 61st AGM and Annual Report will be sent to Members. Members who have not registered their e-mail addresses are requested to follow the process mentioned below on or before **5.00 p. m. (IST) on Monday, September 21, 2020** for registering their e-mail addresses to receive the 61st Notice of AGM and 61st Annual Report electronically and to receive Login ID and Password for e-voting by registering at https://linkintime.co.in/emaileg/email_register.html.
- The Company has already sent the 61st AGM Notice along with 61st Annual Report for the F. Y. 2019-2020 on Saturday, September 5, 2020 through electronic mode to Members whose e-mail addresses are registered with the Company / Depositories in accordance with circulars issued by the MCA & the SEBI.
- Any person, who acquired shares of the Company and becomes a member of the company after dispatch of notice and holding shares as of cut off date, may obtain the login id password by sending a request at https://linkintime.co.in/emaileg/email_register.html. However, if a person already registered with LIPL for remote e-voting then he can use his existing login ID and Password, and cast vote.
- The 61st AGM Notice and Annual Report are being sent by e-mail only to those eligible Members who have already registered their e-mail address with the Depositories (the DP / the Company's STA / the Company or who will register their e-mail address with Link Intime India Pvt. Ltd. (LIPL), on or before **5:00 p. m. (IST) on Monday, September 21, 2020**.
- 61st Annual Report (including AGM Notice) of the Company for the F. Y. 2019-20 is available on the Company's website www.nirlon.com and also on the website of the BSE Ltd. www.bseindia.com. It is also available on the website of Link Intime India Pvt. Ltd. <https://instavote.linkintime.co.in/>.
- Members of the Company can attend and participate in the 61st AGM through VC / OAVM facility only.
- The necessary instructions are provided in the 61st AGM notice. Members attending through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013.
- The documents referred to in the Notice and explanatory statement are available for electronically inspection without fees by Members up to the date of 61st AGM. Members desiring to inspect statutory register should send an e-mail at share@nirlon.com.
- Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the SEBI LODR, 2015, and the Secretarial Standards of General Meetings (SS2) issued by the ICSI, the Company is providing facility to all its Members to exercise their right to vote on Resolutions proposed to be passed in the 61st AGM by electronic means (e-voting) by using the electronic voting system provided by Link Intime India Pvt. Ltd. (LIPL) either by: (a) remote e-voting prior to the 61st AGM or (b) remote e-voting during the 61st AGM.
- Members of the Company holding shares either in Physical Form or Dematerialized Form as on the cut-off date i.e. **Tuesday, September 22, 2020**, may cast their vote by remote e-voting. The remote e-voting period commences on **Saturday, September 26, 2020 at 9:00 a. m. (IST)** and ends on **Monday, September 28, 2020 at 5:00 p. m. (IST)**. The remote e-voting module shall be disabled by LIPL for voting thereafter.
- The members who have cast their vote by remote e-voting prior to 61st AGM may also attend / participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their vote again.
- Members holding shares in physical form or who have not registered their e-mail address can cast their vote through e-voting as provided as part of the Notice of the 30th AGM.
- Members who are entitled to participate in the AGM can attend the AGM or view the live webcast of AGM by logging on to the website of KF in at <https://emeetings.kfintech.com/> by using their remote e-voting credentials.
- Members whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date, which is Tuesday, 22nd September 2020 only shall be entitled to avail the facility of remote e-voting & voting at AGM.
- The remote e-voting period will commence on Friday, 25th September 2020 at 9.00 a. m. (IST) and will end on Monday 28th September, 2020 at 5.00 p. m. (IST). Members will not be able to cast their vote electronically as envisaged herein, beyond the date and time mentioned above.
- Eligible Members who have acquired shares after the dispatch of Annual Report and holding shares as on the cut-off date i.e. Tuesday, 22nd September 2020, may obtain the User ID and Password by following the procedures mentioned in the notes to the AGM Notice (Pt. 17-K).
- Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM through VC/OAVM, but shall not be entitled to cast their vote again. Members who have not cast their vote through remote e-voting and are present in the AGM through VC/OAVM, shall be eligible to vote through e-voting at the AGM.
- The Company has appointed Mr. Anant Khamankar, Practising Company Secretaries, Proprietor of M/s. Anant B Khamankar & Co., Company Secretaries, Mumbai as Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner.
- Members who have not registered their email ids so far, are requested to register their email ids in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by writing to the Company's RTA viz., KF in Technologies Private Limited, Selenium Tower, Plot 31 & 32, Financial District, Nanakramguda, Gachibowli, Serilingampally Mandal, Hyderabad 500 032.
- In case of any query regarding e-voting, members may refer FAQs and e-voting manual available at www.evoting@kfvy.com or contact KFintech Private Limited at 18003454001 (toll free).

FOR AMBA ENTERPRISES LIMITED
Sd/-
KETAN MEHTA
Managing Director
DIN: 01238700

Date : 07.09.2020
Place : Mumbai

NOTICE
Notice is hereby given that the 61st Annual General Meeting of the Company is scheduled to be held on **Tuesday, September 29, 2020 at 12.00 noon (IST)** through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the following business as set out in the 61st AGM Notice dated August 31, 2020 :

Ordinary Business:

- To receive, consider and adopt the Audited Financial Statements of the Company for the Financial Year ended March 31, 2020, including the Statement of Profit and Loss for the Year ended on that date, Audited Balance Sheet as at March 31, 2020 and Reports of the Directors and Auditors thereon.
- To declare a dividend of ₹ 0.75 paise per equity share of ₹ 10/- each (₹7.5%) for the Financial Year ended on March 31, 2020.
- To appoint a Director in place of Mr. Kunnasagar Chinniah (DIN 01590108), aged 63 years, who retires by rotation at this Annual General Meeting, and being eligible offers himself for re-appointment.

Special Business:

- Ratification of Remuneration payable to the Cost Auditor.
- Approval for the proposed Related Party Transaction.
- The Ministry of Corporate Affairs (MCA), the Government of India, and Securities and Exchange Board of India "Additional relaxation in relation to compliance with certain provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015-Covid-19 pandemic" ("SEBI Circular") has permitted the holding of the Annual General Meeting through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM).
- As per the SEBI circular, no physical copies of the Notice of the 61st AGM and Annual Report will be sent to Members. Members who have not registered their e-mail addresses are requested to follow the process mentioned below on or before **5.00 p. m. (IST) on Monday, September 21, 2020** for registering their e-mail addresses to receive the 61st Notice of AGM and 61st Annual Report electronically and to receive Login ID and Password for e-voting by registering at https://linkintime.co.in/emaileg/email_register.html.
- The Company has already sent the 61st AGM Notice along with 61st Annual Report for the F. Y. 2019-2020 on Saturday, September 5, 2020 through electronic mode to Members whose e-mail addresses are registered with the Company / Depositories in accordance with circulars issued by the MCA & the SEBI.
- Any person, who acquired shares of the Company and becomes a member of the company after dispatch of notice and holding shares as of cut off date, may obtain the login id password by sending a request at https://linkintime.co.in/emaileg/email_register.html. However, if a person already registered with LIPL for remote e-voting then he can use his existing login ID and Password, and cast vote.
- The 61st AGM Notice and Annual Report are being sent by e-mail only to those eligible Members who have already registered their e-mail address with the Depositories (the DP / the Company's STA / the Company or who will register their e-mail address with Link Intime India Pvt. Ltd. (LIPL), on or before **5:00 p. m. (IST) on Monday, September 21, 2020**.
- 61st Annual Report (including AGM Notice) of the Company for the F. Y. 2019-20 is available on the Company's website www.nirlon.com and also on the website of the BSE Ltd. www.bseindia.com. It is also available on the website of Link Intime India Pvt. Ltd. <https://instavote.linkintime.co.in/>.
- Members of the Company can attend and participate in the 61st AGM through VC / OAVM facility only.
- The necessary instructions are provided in the 61st AGM notice. Members attending through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013.
- The documents referred to in the Notice and explanatory statement are available for electronically inspection without fees by Members up to the date of 61st AGM. Members desiring to inspect statutory register should send an e-mail at share@nirlon.com.
- Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the SEBI LODR, 2015, and the Secretarial Standards of General Meetings (SS2) issued by the ICSI, the Company is providing facility to all its Members to exercise their right to vote on Resolutions proposed to be passed in the 61st AGM by electronic means (e-voting) by using the electronic voting system provided by Link Intime India Pvt. Ltd. (LIPL) either by: (a) remote e-voting prior to the 61st AGM or (b) remote e-voting during the 61st AGM.
- Members of the Company holding shares either in Physical Form or Dematerialized Form as on the cut-off date i.e. **Tuesday, September 22, 2020**, may cast their vote by remote e-voting. The remote e-voting period commences on **Saturday, September 26, 2020 at 9:00 a. m. (IST)** and ends on **Monday, September 28, 2020 at 5:00 p. m. (IST)**. The remote e-voting module shall be disabled by LIPL for voting thereafter.
- The members who have cast their vote by remote e-voting prior to 61st AGM may also attend / participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their vote again.
- Members holding shares in physical form or who have not registered their e-mail address can cast their vote through e-voting as provided as part of the Notice of the 30th AGM.
- Members who are entitled to participate in the AGM can attend the AGM or view the live webcast of AGM by logging on to the website of KF in at <https://emeetings.kfintech.com/> by using their remote e-voting credentials.
- Members whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date, which is Tuesday, 22nd September 2020 only shall be entitled to avail the facility of remote e-voting & voting at AGM.
- The remote e-voting period will commence on Friday, 25th September 2020 at 9.00 a. m. (IST) and will end on Monday 28th September, 2020 at 5.00 p. m. (IST). Members will not be able to cast their vote electronically as envisaged herein, beyond the date and time mentioned above.
- Eligible Members who have acquired shares after the dispatch of Annual Report and holding shares as on the cut-off date i.e. Tuesday, 22nd September 2020, may obtain the User ID and Password by following the procedures mentioned in the notes to the AGM Notice (Pt. 17-K).
- Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM through VC/OAVM, but shall not be entitled to cast their vote again. Members who have not cast their vote through remote e-voting and are present in the AGM through VC/OAVM, shall be eligible to vote through e-voting at the AGM.
- The Company has appointed Mr. Anant Khamankar, Practising Company Secretaries, Proprietor of M/s. Anant B Khamankar & Co., Company Secretaries, Mumbai as Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner.
- Members who have not registered their email ids so far, are requested to register their email ids in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by writing to the Company's RTA viz., KF in Technologies Private Limited, Selenium Tower, Plot 31 & 32, Financial District, Nanakramguda, Gachibowli, Serilingampally Mandal, Hyderabad 500 032.
- In case of any query regarding e-voting, members may refer FAQs and e-voting manual available at www.evoting@kfvy.com or contact KFintech Private Limited at 18003454001 (toll free).

FOR AMBA ENTERPRISES LIMITED
Sd/-
KETAN MEHTA
Managing Director
DIN: 01238700

Date : 07.09.2020
Place : Mumbai

BINNY LIMITED
CIN : L17111TN1969PLC007736
Regd. Office: 1, Cooks Road, Perambur, Chennai-600012
Website: www.binnyltd.in; Email: binny@binnyltd.in; T: 044 - 2662 1053; F: 044 - 2662 1056

NOTICE
(Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015)

NOTICE is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on **Monday, September 14, 2020, inter alia**, to consider, approve & take on record the Unaudited Financial Results of the company for the quarter ended on June 30, 2020.

This Notice is also available on the website of the Company www.binnyltd.in and on the website of the Stock Exchange, where the securities of the Company are listed at www.bseindia.com.

For Binny Limited
Sd/-
T. Krishnamurthy
Chief Financial Officer & Company Secretary

Chennai
September 05, 2020

UTTARAKHAND SAHKARI CHINI MILLS SANGH LTD. (UTTARAKHAND SUGARS)
NEAR-RAILWAY CROSSING, BADRIPUR ROAD, JOGWALA, DEHRADUN-248001
Telephone : (0135) 2666987, 2666988
E-mail : uksugars@gmail.com, Website : www.uttarakhandsugars.com

Letter No. 1142 Date : 05.09.2020
Short Term E-Tender Notice For Export of Sugar
Directorate of Sugar Dept of Food and Public Distribution Govt. of India has vide its circular F. No. 1(14)/2019-SP-I dated 12/09/2019 & 16/09/2019 and dated 04.09.2020 has decided to allow export of all grades of sugar, namely raw, plantation white as well as refined under MAEQ (Maximum Admissible Export Quota).

Online e-Bids are invited for export of 9729 MT sugar from experienced Export House/Merchandisers, Govt./Cooperative Institutions (In which State Govt./Central Govt. has/have invested share capital and such institutions having valid Importer/Exporter code and experience of sugar export) to purchase the quantity of Sugar from our Doiwala sugar company Doiwala Dehradun and Bazpur sugar factory Bazpur, Udhm Singh Nagar of Uttarakhand State and arrange its export as per above mentioned notification under MAEQ and stipulated norms on the basis of as it is where it is.

Last date of submission of online tender is 14/09/2020 till 10:00 AM and tender opening date is 14/09/2020 at 10:30 AM to 3:30 PM
Tender documents can be downloaded from e-tender portal www.uktenders.gov.in or Federation's website www.uttarakhandsugars.com from 05.09.2020 at 6.00 PM. The administrator reserves the right to cancel any or all E-Bids without assigning any reason. The decision of administrator shall be final and binding.

इस निविदा के सम्बन्ध में सभी संशोधन, स्पष्टीकरण, शुद्धिपत्र, परिशिष्ट, समय वृद्धि आदि को केवल www.uktenders.gov.in या www.uttarakhandsugars.com पर ही दिया जायेगा। निविदादाता अर्हतन जानकारी के लिए नियमित रूप से इन वेबसाइटों को पढ़ते रहें।

Sd/-
MANAGING DIRECTOR

FOR UTTARAKHAND SUGARS
Sd/-
Sanjeeb Kumar Subudhi
Company Secretary

Place : Gurugram
Date : 07.09.2020

Balaji Telefilms Limited
Regd. Office: C-13, Balaji House, Dalia Industrial Estate, Opp. Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053.
CIN: L99999MH1994PLC082802 Tel No: +91-022-40698000 Fax No: +91-022-40698181
Website: www.balajitelefilms.com Email-id: investor@balajitelefilms.com

NOTICE
Pursuant to Regulation 29 and Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with SEBI Circular SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/140 dated July 29, 2020, Notice is hereby given that a Meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on **Monday, September 14, 2020, through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM")** as per the notification issued by Ministry of Corporate Affairs dated June 23, 2020, inter alia, to consider and approve unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2020

The Notice is available on the website of the Company at www.balajitelefilms.com and may also be accessed on the website of BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange India Limited at www.nseindia.com.

Further, in compliance with Company's "Code of Internal Procedures and Conduct for Regulating, Monitoring and Reporting of Trading by Designated Persons" the trading window for dealing in securities/shares of the Company is closed from April 01, 2020 and will open 48 hours after declaration of the financial results of the Company for the quarter ended June 30, 2020.

Date: September 06, 2020

FOR BALAJI TELEFILMS LIMITED
Sd/-
Simmi Singh Bisht
Group Head Secretarial

Place: Mumbai

AXISCADES Engineering Technologies Limited
CIN: L7220KA1990PLC084435
Regd Address: Block C, 2nd Floor, Kirtoskar Business Park, Bengaluru-560024, Karnataka, INDIA. Tel: +91 80 4193 9000 Fax: +91 80 4193 9099
Email: investor.relations@axiscades.com, Website: www.axiscades.com

NOTICE OF 30th ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION
NOTICE is hereby given that the Thirtieth (30th) Annual General Meeting ("AGM") of the Company will be convened on **Tuesday, 29th September 2020 at 5:00 P.M. (IST)** through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of members at common venue, to transact the business as set out in the Notice of AGM. Members will be able to attend the AGM through VC/OAVM only.

The Company has sent the Notice of AGM and Annual Report on 5th September 2020, through e-mail to Members whose e-mail addresses are registered with the Company/RTA/Depository Participants in accordance with the Circular No.20/2020 issued by the Ministry of Corporate Affairs dated 5th May, 2020 read with Circular No. 14/2020 dated 8th April 2020 and Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 ("MCA Circulars") and Securities Exchange Board of India ("SEBI") Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020.

Members may also note that the Notice of AGM along with the explanatory statement and the Annual Report for the Financial Year 2019-20 is available on the Company's website at www.axiscades.com and on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of KF in Technologies Private Limited, Registrar and Transfer Agents ("KFIntech") at www.evoting.kfvy.com/.

The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Since the AGM is being held pursuant to MCA Circulars through VC/OAVM, the physical attendance of members has been dispensed with. Accordingly the facility of appointment of proxies by the member will not be available for the AGM. In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using remote electronic voting facility (remote e-voting) provided by KFIntech. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM (e-voting). Detailed procedure for remote e-voting is provided in the Notice of the AGM. All members are informed that:

- The instructions for participating through VC/OAVM and the process of e-voting, including the manner in which Members holding shares in physical form or who have not registered their e-mail address can cast their vote through e-voting are provided as part of the Notice of the 30th AGM.
- Members who are entitled to participate in the AGM can attend the AGM or view the live webcast of AGM by logging on to the website of KF in at <https://emeetings.kfintech.com/> by using their remote e-voting credentials.
- Members whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date, which is Tuesday, 22nd September 2020 only shall be entitled to avail the facility of remote e-voting & voting at AGM.
- The remote e-voting period will commence on Friday, 25th September 2020 at 9.00 a. m. (IST) and will end on Monday 28th September, 2020 at 5.00 p. m. (IST). Members will not be able to cast their vote electronically as envisaged herein, beyond the date and time mentioned above.
- Eligible Members who have acquired shares after the dispatch of Annual Report and holding shares as on the cut-off date i.e. Tuesday, 22nd September 2020, may obtain the User ID and Password by following the procedures mentioned in the notes to the AGM Notice (Pt. 17-K).
- Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM

